

CIN-L70100MH1982PLC027198 www.indianinfotechandsoftwareltd.in

Date: 24th January 2024

To, BSE Ltd. Regd. Office: Floor - 25, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code - 509051

Sub: Newspaper Publication of Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2023.

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements of Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2023 published in the following newspapers on Thursday, 25th January, 2024:

- 1. Mumbai Lakshdeep (Marathi)
- 2. Active Times (English)

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

For Indian Infotech & Software Limited

Mushahid Khan Company Secretary & Compliance Officer

नाशिक : महिला व बालविकास विभागातर्फे बेटी बचाओ, बेटी पढाओ दौड संपन्न

जिल्हा परिषदेच्या महिला व यांनी हिरवा झेंडा दाखवत बेटी कर्मचारी, शासकीय कन्या अशोकस्तंभ-शालीमार-बालविकास विभागाच्या वतीने बचाओ, बेटी पढाओ मॅरेथॉन शाळेतील विद्यार्थिनी यांनी या भद्रकाली चौक मार्गे परत आज दि. २४ रोजी बेटी बचाओ, रॅलीला सुरवात करण्यात आली. रॅलीत सहभाग नींदवला. जिल्हा जिल्हा परिषद नाशिक येथे बेटी पढाओ दौडचे आयोजन जिल्हा परिषदेच्या महिला व परिषद नाशिक – त्रंबक नाका– मॅरेथॉन रॅलीचा समारोप हे करण्यात आले. सकाळी बालविकास परिषदेच्या ८ वाजता जिल्हा प्रथम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर मुख्य कार्यकारी

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, स्वर्गीय हिराचंद अमरशी शाह हे १) गाव धोकवडे, २) मु. गाव मांडवे तर्फे झिराड आणि मु. गाव मात्रोली पाडा, तालका अलिबाग. जिल्हा रायगड येथील स्थावर जमीन मालमत्तेचे मालक होते आणि त्यांच्याकडे सन १९७० पर्यंत त्यांच्या हयातीत वापर, वहिवाट होता आणि स्वर्गीय हिराचंद अमरशी शाह यांचे सन १९७० मध्ये निधन होईपर्यंत त्यांच्या कायदेशीर वारसदारांदरम्यान सदर जमिनीचे विविध भागाची विभागणी केलेली नव्हती. स्वर्गीय दामोदर हिराचंद शाह यांनी सन १९९६ मध्ये अलिबाग न्यायालया विभागणी दावा सादर केला होता आणि यार हकमनामा दिला होता परंत याबाबत अन्य कायदेशीर वारसदारा जसे मोहन हिराचंद शाह, अन्य ७ यांनी आव्हान दिले, जे विशेष दावा क्र.१८०८७, १८०८८, १८०८९/२०१७ अंतर्गत सर्वोच्च न्यायालया समक्ष उच्च न्यायालयानंतर अद्यापी प्रलंबित आहे आणि सर्व संबंधित मालमत्ता समारे अ.क्र.१ ते २१ हे विभागणीकरिता दाव्यात आहेत. उपरोक्त बाबी असतानाही मोहन हिराचंद शाह व अन्य संयक्त पारिवारीक सदस्य यांनी फसवेगीरी करू सदर मालमत्तेची अर्थात अ.क्र.१३, गट क्र.५२० गाव धोकवडे, क्षेत्रफळ २ एकर ३० गुंठे (१ हेक्टर १० गुठे) या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री, हस्तांतर, तारण तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त न करता तृतीय पक्षकार अधिकार करण्याचे प्रयत्न केले ऑणि सदर प्रयत्न हे सर्वसामान्य जनतेकदन पैसे घेण्यासाठी गैग्पटतीने पस्तत केले परिणामस्वरुपी सदर सचनेमार्फत सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की. मोहन हिराचंद शाह यांच्यासह कोणत्याही प्रकारे संयुक्त पारिवारीक मालमत्तेचा व्यवहार करु नये कारण सदर प्रकरणाच खटला पलंबित आहे किंवा याबाबत माये अशील उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेतील श्री. ललित दामोदर शाह व अन्य प्रतिवादी क्र.६(२)

सही/-शिवाजीराव पाटील, वकील कार्यालय: ॲक्वेरिया क्लबजवळ, ओम शांती सर्कल, देविदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-800097.

ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०१.२०२४ जाहीर सूचना

सर्व लोकांना सचना देण्यात येते की, सदनिका क्र. २०३, २रा मजला, शंकर स्मृती को. ऑ. हौ सो. लि; एम.बी.एम.सी. कार्यालया समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१ ही मिळकत आमचे अशील श्रीमती. वासंतीबेन सुधीर भानुशाली यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. १०/०१/२०२२ रोजी आमचे अशील भाईंदर स्थानकाकडे प्रवास करीत असताना त्यांच्या हातून वरील सदनिके संबंधी शंकर स्मृती को. ऑ. हौ. सो. लि; यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ झालेले आहे. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर **१४ दिवसांचे** आत नोंदवावी तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी

जाणार नाही याची नोंद घावी मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू),

कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली

ता. व जि. ठाणे ४०१ १०७. तेकाण - मीरा रोड दि. २५.०१. २०२४

जाहीर नोटीस

श्रीमती नफिसा शब्बीर कांचवाला व श्री यसफ सलिभाई कांचवाला, हे दकान नं.७. तळमजला, अंबर पॅलेस को-ऑप. हौसिंग सो. लि., मांडली तलावासमोर, फाटक रोड, **भाईंदर प., जि. ठाणे – ४०११०१,** चे मालक असून त्यांच्याकडून सदर दुकान संबंधित **बिल्डर व श्री नॉर्मन डिसोजा**, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिल्डरचा मूळ करारनामा व श्री नॉर्मन डिसोजा व श्रीमती सुगनी एल. गोलानी व श्रीमती किरण एस. गोलानी, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. ३०/०८/१९९२, चा मूळ करारनामा व त्याची मळ नोंदणी पावती क्र. फो. १३७७/९६ ता. ४/४/१९९६, व श्रीमती सुगनी एल. गोलानी व श्रीमती किरण एस. गोलानी व श्रीमती नफिसा शब्बीर कांचवाला व श्री युसुफ सलिभाई कांचवाल, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. २६/७/२००७, चा मूळ करारनामा व त्याची मूळ नोंदणी पावती क्र. टनन ७ -६६९६/२००७ ता. ३०/०८/२००७, असे मूळ करारनामे व नोंदणी पावती हरवलेले आहेत. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक** सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.),

जि. ठाणे - ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल. सही/-पुनित सुनील गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. मुस्तफ** इस्मार्डल सांचवाला यांचे वडिल स्वर्गीय श्री. इस्मार्ड**ल** nहेरभॉय सांचवाला व आई श्रीमती निफसा इस्माईल सांचवाला हे फ्लॅट क्र.४, २रा मजला, दी स्नेहल को ऑप.हौ.सो.लि., एलबीएस मार्ग, कुर्ला (प.), मुंबई ८००७७ या जागेचे कायदेशीर संयुक्त मालक आहेत. स्वर्गीय श्री. इस्माईल ताहेरभॉय सांचवाला व आ १) श्री. प्रमोद गोपाळ जोशी व २) श्री. नरेश गोपाळ **नोशी** यांच्याकडून दिनांक २९.१०.२००४ रोजीच्या विक्री करारनामा अंतर्गत खरेदी केले होते.

१) श्री. प्रमोद गोपाळ जोशी व २) श्री. नरेश गोपाळ जोशी यांनी सदर फ्लॅट जागा श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमती बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला यांच्याकडून दिनांक ०१.११.१९९३ रोजीच्या विक्री करारनामा अंतर्गत खरेदी केले होते.

श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमर्त बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला यांनी सदर फ्लॅट जाग पुर्वीच्या मालकांकडून १९८२ ते १९९२ (तारीख ज्ञात नाही) या कालावधी दरम्यान खरेदी केले होते. स्वर्गीय श्री. इस्माईल ताहेरभॉय सांचवाला यांचे मुंब

येथे दिनांक २०.०७.२०२२ रोजी निधन झाले. श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमत बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला आणि अज्ञात व्यक्ती यांच्य दरम्यान १९८२ ते १९९२ दरम्यान झालेला मुळ विक्री _{फरारनामा} हरवला आहे आणि त्यांना सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामाबाबत अधिकार हक्क किंवा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: २५.0१.२0२४ (वकील, उच्च न्यायालय त्ता: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट, अंधेरी (पुर्व बई-४०००६९

नाशिक, दि.२४ : नाशिक अधिकारी आशिमा मित्तल प्रकल्पातील अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय- जिल्हा स्तरावर टास्क फोर्सची चालना देणे व महिलांचे सक्षम विभागांतर्गत एकात्मिक बालविकास

जाहीर सूचना

मेथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. दिलीप गुलाबचंद** गवडीया व श्रीमती इला दिलीप सावडीया हे फ्लॅट ह १३०×/ ही विंग श्रेचफल ६३ १७ चौ मी कार्पेट १३वा मजला, वालचंद दर्शन, इमारत क्र.२, डी'मार्ट मोर, भाईंदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे-(०११०१ या जागेचे मालक आहेत मे पगती एन्टरप्रायझेस (बिल्डर) आणि श्री. अशोक कृष्णालाल . ांच्या दरम्यान दिनांक १७.०६.२०१६ रोजीचा करारनाम बिल्डर करारनामा) झाला होता. सदर करारनामा . १७.०६.२०१६ रोजीचे दस्तावेज क्र.८१५१/२०१६ नुसार उपनिबंधक **ठाणे-७** येथे नोंदणीकत आहे. सदर मळ प्रथम बिल्डर करारनामा हरवला आहे आणि याबाबत दिनांक २४.०१.२०२४ रोजी लापता नोंद क्र.२७१०/ २०२४ अंतर्गत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस. बँकेस. वित्तीय संस्थेस. वैयक्तिक इत्यादींना काही आक्षेप असल्यास त्यांनी दस्तावेजी . गराव्यांसह लेखी स्वरुपात त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या गरखेपासन **१४ दिवसांत** कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे सदर मालमत्तेवरील दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल

दिलीप के. पांड्ये वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my client Rupali Balasaheh Gaikwad who has received the flat bearing Flat no. 304, Sai Siddhi Building, New Link Road, Pratap Nagar, Jogeshwari East, Mumbai 400060, Majas Village, Taluka - Mumbai (hereinafter referred as "the said property"), from legal heirs after the expiry of her parents namely i.e., Mr. Balasahek Gaikwad his Late Father who expired on dated 12/11/2003 and Late Mother Mrs. Suita Balasaheb Gaikwad who expired on dated 1/1/2010. The said property was given to my client by way of NOC from the legal heirs i.e., Shivani Shekhar Mankame. Suhas Balasaheb Gaikwad, Nivas Balasaheb Gaikwad etc. Mr. Vikas Gaikwad one of the legal heirs expired on dated 5/1/2019.

Any person or legal heirs having any daim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption o under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 7 days (both days inclusive) hereof failing which the laims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

GHANSHYAM YADAV Date: 25/01/2024 ADVOCATE HIGH COURT 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

लोकांस कळविण्यात येते की, सदनिका

नं .00५, तळमजला, विंग 'C', क्षेत्र- ३७०

चौ .फुट, म्हणजेच ३४ .३८ चौ .मिटर, (वांधिव

Sd/-

क्षेत्र), "श्री हरिकपा कॉम्प्लेक्स 'ए' को . ऑप . हाऊसिंग सोसायटी लि .," स .नं .१४, हि .नं .३, गाव मौजे - नायगांव, नायगांव - (प .), मालमत्त कं.NG01/304/31, विभाग कं.१, ता वसई, जि.पालघर. ४०१ २०७. अशी मिळकत आमचे अशिल श्री • सूर्यप्रकाश आर • गुप्ता व सौ • उषा सूर्य प्रकाश गुप्ता हयांनी दि १५/०१/२०२४ रोजीच्या दस्त कं.वसई-१६४७-२०२४, च्या करारान्वये श्रीमती गिता सोलंकी व कु शितल सोलंकी, ह्यांच्याकडून खरेदी केली होती व आहे . अशा हया सदनिका संदर्भातील सर्व साखळी करारनाम्यापैकी एक करारनामा मे सुर्या विल्डर्स आणि श्री जगन हरी कोळी हयांच्यातील दि २१०/१२/१९९६ रोजीच्या विनानोंदणीच्या करारनाम्याचे मुळ दस्त ऐवज आमच्या अशिलांकडन गहाळ झालेले आहे . झालेल्या सदर दस्ताची शोधाशोध करून सुध्दा ते सापडले नाही . सदर गहाळ झालेल्या दस्तावाव आमच्या अशिलांनी ऑनलाईन पद्धतीने वसई पोलीस ठाणे येथे प्रॉ.मि.रजि.नं. २५६७/२०२४, दि .२३/०१/२०२४ अन्वये तकार दाखल केली आहे . तरी सदर मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्या वा गहाळ झालेल्या दस्तऐवज सर्वधाने तसेच सदर मिळकती संबधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दप्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांत दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत . वेण्यासारखा परावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७/१२२, १ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर नालासोपारा प. ता . वसई. जि . पालघर कळवावे व हरकत सादर केली पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे समजुन तसा नामाधिकार दाखला (Clear Title Certificate

दिनांक ३ २५ /०१ /२०२४ पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड . वेन्सन विल्यम पेन

देण्यात येईल ही नोंद घ्यावी

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती एन. कित्ताम्मल हे त्यांच्या हयातीत फ्लॅट क्र.२०१ २रा मजला, ए विंग, बी.आय.टी. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., हबटाऊन हेवन इमारत, इमारत क्र.१, भाऊदाजी क्रॉस रोड, माटुंगा (पुर्व), मुंबई-४०००१९, क्षेत्रफळ **११९४ चौ.फु. बिल्टअप** क्षेत्र, जमीन सी.एस.क्र.३२८/१०, माटुंगा विभाग मुंबई या जागेच्या कायदेशीर मालक होत्या आणि मनुक्रमांक १५१ ते १५५ (दोन्हीसह) असलेले नागप्रमाणपत्र क्र.३१ च्या धारक होत्या, यांचे ०३.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) श्री. **पुरुषोत्तम एन. राव** हे कायदेशीर वारसदार या गत्याने सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित यासह सदर फ्लॅटचे अधिकार प्राप्त आहेत आणि सोसायटीने **१) श्रीमती दिपीका गोपिनाथ** व **२)** श्री. पुरुषोत्तम एन. राव यांची नावे गपत्रावर नमुद केली आणि आता त्यांना मदर फ्लॅट **कृपाशंकर एन. पांड्ये** आणि **नरेंद्र** आर. पांड्ये यांच्याकडे नोंदणी अ.क्र.बीबीई३-१११६/२०२४ असलेले दिनांक १८.०१.२०२४ रोजीचे नोंद करारनामानुसार विक्री करावयाचे आहे जर कोणा व्यक्तीस मयत श्रीमती एन. कित्ताम्मल यांचे मार्फत कायदेशीर किंवा सामायिकपणे सदर फ्लॅटवर दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता वकील हरिदास पी. सुल, पत्ता: २७, दीपांजली, पूजा मोबाईल, माय होम दकान समोर, जनकल्याण नगर रोड, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०००९५ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत पुराव्यांसह कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) श्री. पुरुषोत्तम एन. राव हे कृपाशंकर एन. पांड्ये व **नरेंद्र आर. पांड्ये** यांच्याकडे सदर फ्लॅट विक्री

सही / वकील श्री. हरिदास पी. सुल मोबा .: ९९२०४६०७७७ दिनांक: २५.०१.२०२४

प्रक्रिया पूर्ण करतील.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **न्यु लेक** पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यापते **'मतर मोमायटी'** महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंव आणि नोंदणी क्र.एमयुएम-२/डब्ल्यु-एल/ एचएसजी/टीसी/९८८१/२००९-२०१०/ वर्ष २००९ दिनांक २१ एप्रिल, २००९ यांच्या असे निदर्शनास आले आहे की, श्रीमती मंजराणी दमानी, यापढे मयत सदस्या, यांचे २० मे, २०१६ रोजी निधन झाले (वीस मे दोन हजार सोळा). डॉ. दानेश्वर, मयताचे संयुक्त मालक यांनी सदर स्वर्गीय श्रीमती **मंजुराणी दमानी** यांचे विधुर असल्याचा दावा केला आहे (दावेदार). दावेदारांनी दिनांक २४ मार्च, २०२३ रोजीचे त्यांच्या अर्जानुसार मयत सदस्याचे निधनाबद्दल कळविले.

सोसायटीच्या नोंदीनुसार मयत सदस्याकडे दिनांव ०५.०९.२०११ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.३२ नुसार अनुक्रमांक १७१ ते १७५ (सरासरी मुल्य रुपये दोनशे पन्नास फक्त) असलेले रु.५० (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ शेअर्सच्या धारक होत्या. सदर भागप्रमाणपत्र मंजुराणी दमानी व **डॉ. दानेश्वर** यांच्या संयुक्त नावे वितरीत करण्यात आले होते.

सोसायटीच्या नोंदीमध्ये पुढे असे लक्षात आले की, त्यांच्या मृत्युच्या वेळी सदर मयत सदस्याने कोणासही वारसदार नेमले नव्हते. दावेदाराद्वारे येथे नमद करण्यात येत आहे की. दिनांक २४ मार्च, २०२३ रोजीच्या त्यांच्या अर्जानुसार मयताचे दिनांक २० **मे, २०१६** रोजी मृत्यू झाले सदर मयत सदस्याच्या नावे खालील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता अर्थात सीटीएस क्र.७(भाग)/सर्व्हे क्र.६(भाग) व प्लॉट क्र.बी, गाव चांदिवली (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) ही जागा सदर दावेदार **डॉ. दानेश्वर** यांच्या संयुक्त मालकीची आहे.

. सदर सोसायटीच्या नोंदीनुसार मयत सदस्याने मत्यच्या वेळी त्यांचे वारसदार नेमले नव्हते सदर मयत सदस्याचे मृत्यु झाले असल्याने दावेदाराने दावा केला आहे

दिनांक २४ मार्च. २०२३ रोजी केलेल्या अर्जार दावेदाराने सोसायटीकडे विनंती केली की, मयत प्रदस्याच्या जागी त्यांचे नाव दाखल करावे **१६ डिसेंबर. २०२३** रोजी उपविधी आणि अन्य कायदा व नियमाअंतर्गत विहित सर्व आवश्यव प्रपत्र त्यांनी सादर केले.

म्हणून सोसायटीद्वारे नियोजित करण्यात आले आहे की. दावेदारादारे सोसायटीकडे योग्य वेळेत उचित कायदेशीर वारसाप्रमाणपत्र देईपर्यंत मयल सदस्याच्या जागी तात्पुरर्ते सदस्य म्हणून दावेदाराचे

म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क/विक्री/हस्तांतर/तारण/बक्षीस /परिरक्षा/मालकी हक्क/परवाना/लाभार्थी हित/ न्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही करारनाम किंवा अन्य हकमनामा किंवा प्रदानता किंव अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांर्न कागदोपत्री पुराव्यांसह ३० दिवसांच्या आत (सर्व रजा व सदर सूचना प्रकाशनाची तारखेसह सोसायटीकडे अर्थात न्यु लेक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.७(भाग), प्लॉट क्र. 'बी', एस.क्र. ६(भाग) गाव चांदिवली, राम आश्रमजवळ, पवई, मुंबई ४०००७६, संपर्क क्र.९८२१३२०७०६ (श्री अय्यंगार) यांच्याकडे सादर करावेत. अन्यथ ३० दिवसांच्या समाप्तीनंतर कोणाही व्यक्तीच दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत

असे समजले जाईल मालमत्तेची अनसची

फ्लॅट क्र.८०२, ८वा मजला, न्यू लेक पॅलेस कोहौसोलि., सीटीएस क्र.७(भाग), प्लॉट बी सर्व्हे क्र.६(भाग), महसूल गाव चांदिवली तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा, राम आश्रमजवळ, कस्टम्स कॉलनीच्या मागे, पवई, मुंबई-४०००७६.

च्या वतीने व करिता न्यु लेक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. सही / -

मा. सचिव दिनांक: २५.0१.२0२४

PUBLIC NOTICE

irge that LATE. SHRI JAMIL ISMAI LAMBE was the owner of Flat No. A-20 nd floor, Andheri New Kapaswadi Juh Ekta CHSL, Juhu Versova Link Road, Nev D.N.Nagar, Andheri (West), Mumbai 400 53 admeasuring 225 Sq.Ft (carpet area Having C.T.S No. 195(PT) of Villag Taluka Andheri, Distri

That LATE. SHRI JAMIL ISMAIL AMBE died on 19.07.2021 at Botswa (South Africa), leaving behind him, his Wife Smt. FARZANA JAMIL LAMBE, and aughter i.e Ms. Azraa Jamil Lambe his Daughter i.e Ms. Aaliya Jamil Lambo By Virtue of Affidavit cum No Objectio (N.O.C) dated **06.06.2022** solemni firmed at Mumbai, which contain ansfer all their undivided right, title an nterest from the said property in favor their mother, after the due Process ar Necessary paperwork society have transferred said Flat in favour of Wife Deceased i.e. Smt. FARZANA JAMI LAMBE hence Smt. FARZANA JAMIL LAMBE become the owner of Said Flat nd become the member of the socie nd having right, and interest in said Flat. I hereby invite claims or objections fro ny person or person having claim again heir or heirs or other claimant of laimants by way of inheritance mortgage, possession, sale, gif naintenance, lien, charges, trus easement, transfer, license or otherwise o any or any other right or interes whatsoever in said properties. I hereby requested to make the same known in writing along with supporting documen within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs Support of his/her/ their claims objection Smt. FARZANA JAMIL LAMBE ha ecome the owner and member of the ociety and having undivided 100% share right, and interest, member in th apital/properties of the society in sucl anner as is provided under the bye-law of the Society. Failing which it shall be constructed and accepted that there doe not exist any such claim and/or the sam shall be constructed as having been nor vaived/abandoned

Sd/- Viral K. Dedhi Advocate High Court, 02, Prema Niwas, Carter Road No.07 Near Masjid, Borivali (East) Mumbai 400066 Date: 25/01/202

करण्यात आला.

बेटी बचाओ, बेटी पढाओ दौड हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

र-थापना करण्यात आलेली आहे. मलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे, मूर्लीच्या जन्माचे र-वागत करणे, लिंगसमभाग लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, मुर्लीच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविणे. मुलींमधील सूप्त गुणांना

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

जाहीर नोटीस गुरुकृपा नागरी सहकारी पतपेढी लि., १२, पटेल वाडी.

जी. डी. आंबेकर मार्ग परेल. मंबर्ड ४०० ०१२ अनुक्रम. क्र. १ ते ०४

Assistant Registrar Co-op Socie Recoverty, Ghatkopar (W) Gen. Outward No. 3792 Date 24/01/2024 अर्जदार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला मध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक : १४/०२/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी

११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहाद्र मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दि.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र		
۶.	रमेश लक्ष्मण महादे	२२/१२/२०२३	१४८३	३७२२०६८	8		
۶.	कृष्णा गंगाराम मोरे	-"-	-"-	-"-	7		
».	प्रमोद सखाराम मोहिते	-"-	-"-	-"-	¥		
٧.	सुरेश विश्राम उदगे	-"-	-"-	-"-	X		

ही नोटीस आज दिनांक २४/०९/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

सही/-

स्वराज ट्रेडिंग ॲण्ड एजेन्सीज लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** कार्यालय क्र.३०, ३८०/८२ अमृतेश्वर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

दुसरा मजला, जगन्नाथ सनकरसेट रोड, मुंबई - ४००००२ टपाल मतदान सूचना आणि सदस्यांना ई-वोटिंगची माहिती ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, स्वराज ट्रेडिंग अँड एजेन्सीज लिमिटेड (कंपनी) टपाल मतदानाद्वारे खालील ठरा

ादस्यांची मान्यता मागत आहे: कंपनीच्या मेमोरँडम आणि असोसिएशन (एमओए) च्या मुख्य उद्देशामध्ये बदल विशेष ठराव <mark>गल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे:</mark> www.svarajtrading.in <mark>बीएसई लिमिटेड (बीएस</mark>ई)

या वेबसाइटच्या संबंधित विभागात: www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) च्या वेबसाइटव

तम १०८, ११० आणि कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यामध्ये सध्या लागू असलेल र्नअधिनियमासह) जर काही असेल तर सहवाचिता नियम २० आणि नियम २२, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम ०१४ (काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्या अंमलात आणणे यासह) (नियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑप डयाचे नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (सूची विनियम), १४/२०२ नांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क. १०/२०२१ दिनांव ३ जून २०२१ इतर संबंधित परिपत्रके आणि २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि ११_/ ०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने जारी केलेले रमसीए परिपत्रक), भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थेने जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील (एसएस-२) आणि इतर कोणत्याह ागू कायदा, नियम आणि विनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यावेळच्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) गणि इतर कोणतेही लागू कायदे आणि नियम, कंपनीने बुधवार, २४ जानेवारी २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्पष्टीकरणात्मव धानासह टपाल मतदान सुचना शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ रोजी पाठवली आहे ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये ादीत दिसतात. फायदेशीर मालकांचे आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदणीकृत भ्राहेत, म्हणजे शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ टपाल मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, विशेष व्यवसायाच्या बार्बीवः लेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्यांची मान्यता मिळविण्याकरिता ('रिमोट ई-व्होटिंग')

. जपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') ची सेवा प्रदान केल्या आहेत, ज्यामुळे सदस्यांना त्यां त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध आहे. रिमोट ई-वोटिंगची तपशीलवार प्रक्रिय ाल मतदानाच्या सूचनेत दिली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २९ जानेवारी, २०२४ रोजी स.९:०० (भाप्रवे) पासन सरू होईल आणि मंगळवार, २ न्ब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ५:०० वा.(भाप्रवे) संपेल. तदनंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग अक्षम केले जाईल आणि . ठवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ५:०० वा.(भाप्रवे) च्या पुढे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. सभासदाने ठरावाव कदा मत दिल्यानंतर, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. या टपाल मतदानाद्वारे (रिमोट ई-होटिंगद्वारे) सभासदांनी पारित केलेला ठराव सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे असे मानले जाईल. ठराव केब्रवारी. २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.

दस्य, ज्यांची नावे सदस्य नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी, कट-ऑफ तारीख प्रधिकार सदर कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामधील त्यांच्या हिरश्याच्या प्रमाणात ामतील टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सचनेची हार्ड कॉपी आणि भरणा केलेल्या व्यावसायिक प्रतिसाद लिफाफा य पाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले जात नाहीत आणि सदस्यांना त्यांची संमती किंवा असहमत फक्त रिमोट ई-वोटिंग णालीद्वारे कळवणे आवश्यक आहे. ही टपाल मतपत्रिका त्यानुसार एमसीए परिपत्रकांचे पालन करून सुरू केली जात आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदानाची ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. -मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पादण्याकरिता आणि टाकलेल्या मतांचा अहवाल देण्याकरिता संचाल ांची नियुक्ती केली आहे

गल मतदानाचे निकाल टपाल मतदान संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजेसङ वाद साधल्यानंतर कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात तपासणीसांच्या अहवालासह प्रदर्शित केले जातील .उदा. बीएसई लिमिटेड

सेबी सूची नियमांनुसार आणि त्याव्यतिरिक्त कंपनीच्या वेबसाइट www.svarajtrading.in आणि सीडीएसएल च्य ाइटवर अपलोड करा:www.csdlindia.com. टपाल मतदानाच्या वैधतेबाबत तपासणीसांचा निर्णय अंतिम असेल काही शंका असल्यास, तुम्ही www.csdlindia.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी वारंवार विचारले ाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा सीडीएसएल ई-व्होटिंग प्रणालीवरू -व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही varajtradingagencies@gmail.com वर ईमेल लिहू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२ ३०५८५४२/४३ वर संपर्क साध शकता.

> स्वराज टेडिंग अँड एजन्सीज लिमिटेडकरित हरेंद्र गुप्ता

देनांक: २४ जानेवारी २०२४

डीआयएन : ०५३३५६६२ ईमेल आयडी: svarajtradingagenc

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशित श्रीमान दिनेश नारायण पुरी आणि श्रीमती श्यामू दिनेश पुरी त्यांना खालील मालक सौ वसुधा तारानाथ भांडारकर, यांच्याकडून खरेदी करायची आहे

मिळकतीचे वर्णन सदनिका B-4, Bldg 8, ''केटी नगर बिल्डींग 8 आणि 9 सीएचएस लिमिटेड'', सवे 13/4 आणि इतर, गाव मल्याण, ता. धन जि पालघर (सांगितलेला सदर सदनिका) तर के तारानाथ भाडारकर @ तारानाथ किडियर भांडारकर यांनी सदर सदनिका श्री विजयकमार हरिचंद्र

अरोरा यांच्याकडून दिनांक ०३/१२/१९९९ (दस्तऐवज क्रमांक DHN/ ७४० /१९९९) च्या करारनामाद्वारे खरेदी केला होता. मातक के तारानाथ भांडारकर तारानाथ किडियर भांडारकर यांचे दि १७/१२/२०१६ रोजी निधन झाले, आणि त्याच्या मागे श्रीमती वसुधा तारानाथ भांडारकर आणि श्रीमती स्मिता जी भट हे कायदेशीर वारस आहेत.

म्हणून मी याद्वारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फ्लॅटवर विक्री, गहाण, शुल्क, भेट, ताबा, भाडेकरू, धारणाधिकार किंवा फायदेशीर हक्क व्याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क. 19 महावीर निवास, प्लॉट 301, सेक्टर 21. नेरुळ ई नवी मुंबई 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटिशीस आजपासून (14) चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गहीत धरले जाईल. हरेश बी डेमला

(वकील उच्च न्यायालय, मुंबई) Date: 25.01.2024

IN THE COURT OF THE JUDICIAL MAGISTRATE NO. I, ERODE. C.C.NO. 424/2001

Sri. Arihant Exports Rep. by Prakashchand Hasthimal Jain.

Shri Navin kumar Mansinghka. S/o. Muralithar Agarwal,

No. 8, Ravi Kiran Deodher road,

Mathunga, Mumbal-19.

NOTICE

... Complainant

The above said case came up before the Hon'ble JUDICIAL MAGISTRATE COURT NO. I, ERODE, ERODE DISTRICT, TAMILNAD. for hearing on 21-11-2023. The said Hon'ble judicial magistrate was pleased to issue non bailable warrant and proclamation U/s. 82 of Cr.P.C against you. Hence you are hereby directed to make appearance in person on 05-02-2024 at 10.00 am, before the above said court, failing which criminal action will be taken against you by the above said court. P. SHANMUKHAM, B.Sc., B.L.,

L.R. SUNDARESWARAN, B.A., B.L., Roll No: MS 2159/2000 ADVOCATE & NOTARY PUBLIC, 5, MADAVI 1st STREET, TEACHERS COLANY, ERODE - 638 011.

CELL: 98421 54551, 94434 54551

L.R.SUNDARESWARAN, B.A., B.L., A.VETTRIVENDHAN, B.A., B.L., ADVOCATES NO.4, MADHAVI STREET, TEACHERS COLONY, ERODE - 638 011 CELL: 98421 54551, 76958 04540

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457 Read off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037 . Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company wil be held on Friday, 02nd February, 2024 at 03.00 pm to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended 31st December, 2023.

For, Kusam Electrical Industries Limited

residing at, Flat No. 504, Sanskruti CHS Amruta Lokhande Ltd., Poonam Vihar Complex, Behind P.G Company Secretary & Compliance Officer Vora, Mira Road (E), Thane-401107. My Place: Mumbai client and her husband MR VISHNIIDATT Date: 24th January, 2024 **DEVIDATT UPADHYAY** are the joint owner

ीकरणासाठी बेटी बचाओ,

बेटी पढाओ दौडचे आयोजन

करण्यात आले होते. रॅलीच्या

कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी

PUBLIC NOTICE

Notice hereby given at Public large tha

ny client, PUSHPA VISHNUDATTA

JPADHYAYA, an adult, Indian Inhabitan

of Flat No. 504 Sanskruti CHS Ltd.

Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora

Mira Road (E), Thane-401107 Admeasuring

528.00 sq.ft., My client's husband MR

VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY

died on 12/11/2023 and left behind my clie

UMA SUNIL HARSHE AND SEEM

That, my client's above referred daughte

had already given their No-objection for

transfer of my client's husband MR

VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY

(50%) share in respect of said flat on m

client's name. If anybody having any clain

rights, interest, any kind of encumbrances

over the said flat shall meet my client or me

within 15 days from the publication of this

Notice hereby given at Public large

mv client. PUSHPA VISHNUDATTA

UPADHYAYA, an adult, Indian Inhabitan

residing at. Flat No. 504. Sanskruti Chs Ltd.

Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora

Mira Road (E), Thane-401107. My client's

nusband MR. VISHNUDATTA DEVIDATT

UPADHYAY is the absolute owner of Flat No.

G-102, Geeta Sagar Co-op Hsg Soc Ltd, Bldg

No. F & G. Geeta Nagar Phase-3, Mira Road

(E). Thane- 401107, Admeasuring 744 sq.ft.

Built up (Hereinafter referred as "Said Flat"

My client's husband MR. VISHNUDATTA

DEVIDATT UPADHYAY, died on 12/11/2023

and left behind my client and her daughter

ALKA VINOD MUMGAI, UMA SUNII

HARSHE & SEEMA JOSHI as his only legal

That, my client's above referred daughter

already given her No-objection for transfer of

DEVIDATT UPADHYAY (100%) shares in

respect of said flat on my client's name.

anybody having any claim, rights, interes

any kind of encumbrances over the said fla

shall meet my client or me within 15 days

from the publication of this notice.

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

Advocate: Ajay S. Yadav

My client's husband MR. VISHNUDATTA

Date: 25/01/2024

JOSHI, as his only legal heirs.

Advocate: Aiav S. Yadav

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

notice

and her daughters ALKA VINOD MUMGAI

शासकीय

समारोपाप्रसंगी

मनोगत व्यक्त केले.

सूचना

नावे असलेले **मे. कोकट महिंद्रा बँक लिमिटेड** यांच्या स्तकातील फोलिओ **क केएमएफ१२२१२६** अतर्गत मनुक्रमांक ३४२०८६०३५–३४२०८७०३४ आपि १९४३१४५६-९१९४३२४५५ धारक २०० अर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.६०४३४३ व ८०८३९२ हरवले/गहाळ/नष्ट झाले आहेत आणि जाहिरातदारांनी तदर शेअर्सकरिता दय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी . फंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर अर्सबाबत काही दावा असल्यास कपया कंपनीचे नेबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात **केफि**न टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, लॉट क्र.३१-३२. गचीओवली. वित्तीय जिल्हा नानकरामगुढा, हैदराबाद-५०००३२ येथे आजच्या गरखेपासून **१५ दिवसात** कळवावे, अन्यथा सद शेअर्सबाबत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय कंपनी सुरू करेल ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०१.२०२४ गणेश सिंग

PUBLIC NOTICE

Mrs. Lalita Mathur are the rightful owners of the property located at H-16, Flat No. 204, Second Floor, Rushtoomjee Eveshine Global City, Virar West, Palghar, Maharashtra 401303. The property was purchased from Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta, Mr. Gautamchand Mehta being the only legal heirs of late Mr. Vijayraj Mehta on 8th February 2019. Following the demise of Mr. Vijayraj Mehta on 30th May 2014, the legal heirs are identified as Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta and Mr. Gautamchand Mehta. Any claims or disputes related to this property should be addressed to the undersigned within 7 days from the date of this publication hereof, failing which the claim, if any, shall be deemed to have been released or

Advt. Pradeep Kumar Pandey Aastha Shvas Apt, Nr. Achole Police Station, Nallasopara (E), Palghar - 401209 8779051797



इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN NO.:L70100MH1982PLC027198 ऑफिस नं.११०, पहिला मजला, गोल्डन चेंबर ग्री को-आंप सोसायटी न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. ईमेल आयडी: indianinfotechsoftware@yahoo.com; बसाइट: www.indianinfotechandsoftwareltd.in

	(ईपीएस सोडून लाख रुप							
	तपशील	ā	समाप्त वर्ष संपल					
अ. क्र.		३१.१२.२०२३	30.09.2023	३१.१२.२०२२	38.03.203			
		अनऑडिटेड	अनऑडिटेड	अनऑडिटेड	ऑडिटेड			
१	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	488.84	६०५.२८	230.00	४७०६.			
?	निव्वळ नफा/ (तोटा) अपवादात्मक वस्तूंपूर्वी सामान्य क्रियाकलापांमधून आणि कर	૪७५.७६	५१७.१०	१७८.९३	66.			
ş	निव्वळ नफा/ (तोटा) करानंतरच्या कालावधीसाठी (असाधारण वस्तूनंतर)	३५६.०६	३८६.६५	१७८.९३	Ę0.			
У	इकिटी शेअरची संख्या	१००५५.९०	१००५५.९०	१००५५.९०	१००५५.			
ų	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी १/-ची) मूलभूत	0.0३५४	०.०३८५	০.০१७८	0.0			
	पातळ केलेले	0.0348	0.03८५	০.০१৬८	0.0			

Note: उपरोक्त हे SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉ क्स्चेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक अन-ऑडिटेड आर्थिक परिणामांच्या तपशीलवा २२४ रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मनीष बडोल

व्यवस्थापकीय संचालव

DIN: 05016172

दिनांक: २४.०१.२०२४

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED CIN- L45100MH1981PLC024344 Registered Office Address :411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), , Mumbai-400063 Phone No: 022-48255368.46056970: Email: raikamalsynthetics@gmail.com

STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER 2023

(Rs. In lac, except EPS

	(nor in tao, except at e)						
Sr.	Particulars		the ended on	For the Nine months ended on			
No		31-12-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022		
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)		
1	TOTAL INCOME	-	13.95	18.89	20.54		
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61		
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61		
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.85)	7.89	6.15	8.61		
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00	650.00		
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(650.27)	(669.56)	(650.11)	(669.56)		
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)						
	1. BASIC	(0.03)	0.12	0.09	0.13		
	2. DILUTED	(0.03)	0.12	0.09	0.13		

The un-audited results for the quarter ended on December 31, 2023 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on January 24, 2024.

The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015. The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com.

For and on behalf of the Board of FOR RAJKAMAL SYNTHETICS LIMITED Ankur Ajmera Managing Director DIN: 07890715

Place: Mumbai

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** राजा बहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मूंबई–४००००१.

दर.क.:(०२२)808६३५०० | CIN:L51900MH1986PLC041499 Website:www.oasiscaps.com | E-mail:admin@oasiscaps.com ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त संपलेले संपलेले तिमाही तिमाही ९ महिने

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या wwww.oasiscaps.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे

ठिकाणः मुंबई

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले.

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता अनिल कुमार बगरी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१४३३८

दिनांकः २४.०१.२०२४

	39.92.23	३०.०९.२३	३१.१२.२२	३१.१२.२३	39.03.2
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९९.८६	84.39	(६१.९८)	२८१.५२	9२०.७
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	६०.९०	६६.०६	(११२.४५)	9८८.३२	99.0
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	ξ 0. ९ 0	६६.0६	(94८.३४)	9८८.३२	(४१.६८
करानंतर एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/	_	-	-	-	(३३.५५
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.0
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
राखीव वगळून)					९४७.६
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)					
अ) मूळ	3.29	3.40	(८.५६)	90.9८	(२.२५
ब) सौमिकृत	3.29	3.40	(८.५६)	90.9८	(२.२५
टिप:					
१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्या	त आले आणि	२४ जानेवारी,	. २०२४ रोजी	⁻ झालेल्या सर्ग	नेत संचाल
मंदलाने मान्य केले					

TENDER NOTICE

Sealed Tender are invited from qualified and reputed Contractor's, Who have experience in executed repairs works to quote for Structural repair, Plastering work, Crack filling, Painting and allied

SHIVMATI CO-OP. HSG. SOC. LTD Near Dutta Mandir, Station Road Bhayander West, Thane - 401101. For detailed information about the

work visit the society office. From - January 27, 2024 to February 07, 2024. Contact No. - Mr. Juliet D'cruz -

9820998121 Mr. Ramesh Khandait - 9867416465

PUBLIC NOTICE

The General Public is hereby informed that my client is intending to take & Develop the below mentioned schedule o roperty from its owner viz M/s Gora Gaurav Co-op. Hsg. Soc. Ltd, a society registered as a Co-operative Housin Society under the provision of the Maharashtra Cooperative Societies Act 1960, bearing registration No. BOM MHADA/HSG/(TC)8716/94-95 dated 17/05/1994, represented by its office bearers 1) Mrs. Usha Shriyan, Hon Chairman, 2) Mr. Sanjay Kakde, Hon Secretary and 3) Mr. Viral Joshi Treasurer, along with other 33 members of the said society, who have entered into Development Agreement.

If anybody is having any objection, claim terest, dispute for the above intende Development agreement transaction he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/ details of dispute/s with in **Fifteen (15) days** from the date of this publication, failing which my client will proceed to complete the Development of Land as per the Development agreement with the above claims/objections/disputes in respect of the Schedule Property and thereafter n claims/objections/disputes will b

SCHEDULE OF PROPERTY All several pieces or parcels of land of ground bearing Plot No. 108, known as RSC-37, Gorai-II, MHADA Layout of Village Borivali (West), Mumbai-400092, within the Registration sub-district of Borivali Mumbai Suburban District of Mumbai City and District of Brihan Mumbai, admeasuring 1116.15 sq.

meters as per Lease Deed. Sd/- SANJAY NANA SAWANT Advocate

204, Gorai Skylark CHS Ltd. Plot No. 93, Near Pepsi Ground Gorai 2, Borivali (W), Mumbai 400091

PUBLIC NOTICE

rge that LATE. SHRI JAMIL ISMAII LAMBE was the owner of Flat No. A-20 2nd floor, Andheri New Kapaswadi Juh Ekta CHSL, Juhu Versova Link Road, Ne D.N.Nagar, Andheri (West), Mumbai 40 053 admeasuring **225 Sq.Ft** (carpet area Having C.T.S No. **195(PT)** of Village Andheri, Taluka Andheri, Distri Mumbai Suburban

That LATE. SHRI JAMIL ISMAII LAMBE died on 19.07.2021 at Botswan (South Africa), leaving behind him, his Wife Smt. FARZANA JAMIL LAMBE, and Daughter i.e Ms. Azraa Jamil Lambe, hi son i.e Mr. Asadullah Jamil Lambe and iis Daughter i.e **Ms. Aaliya Jamil Lambe** By Virtue of Affidavit cum No Objection (N.O.C) dated **06.06.2022** solemnly affirmed at Mumbai, which contains transfer all their undivided right, title and interest from the said property in favou their mother, after the due Process and Necessary paperwork society have transferred said Flat in favour of Wife of eased i.e. Smt. FARZANA JAMII AMBE hence Smt. FARZANA JAMII LAMBE become the owner of Said Fla and become the member of the society and having right, and interest in said Flat I hereby invite claims or objections from any person or person having claim again or heir or heirs or other claimant of claimants by way of inheritance mortgage, possession, sale, gift maintenance, lien, charges, trust easement, transfer, license or otherwise o any or any other right or said properties. I hereb requested to make the same known in writing along with supporting document within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in Support of his/her/ their claims objection for transfer of shares and interest of the Smt. FARZANA JAMIL LAMBE has become the owner and member of the society and having undivided 100% share right, and interest, member in the capital/properties of the society in such nanner as is provided under the bye-law of the Society. Failing which it shall be constructed and accepted that there doe not exist any such claim and/or the same shall be constructed as having been no existent/waived/ abandoned

Sd/- Viral K. Dedhia Advocate High Court, 02, Prema Niwas, Carter Road No.07, Near Masjid, Borivali (East) Mumbai 400066 Date: 25/01/2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Original Deed of Declaration dated 10/08/2006, by Mr. Daresaheb Saheb Patel, in respect of Agreement for Sale dated 27.03.1986, between Chintamani Gajanan Velkar thru his POA Smt. Khatijabai Ismail Pathan & Mr. Daresaheb Saheb Patel in respect of Land bearing Survey no. 23, Hissa no. (pt), Village Varsave admeasuring 10.01 Guntha i.e 1010 Sq.Mtr., Dist Thane along with original Registration receipt no. TNN1-04124-2006 dated 10/08/2006 issued by Jt. Sub. Registrar Thane1 has been lost/ misplaced

An Lost Report No. 2733-2024 dated 24/01/2024, has been lodged in Kashmira Police Station. All person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document.

All or any persons including any banks

financial institutions or any other party or person, having any valid and legal claim, right, title, demand or interest by virtue of any sale, gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage charge, lien, inheritance, succession, possession maintenance. easement, agreement, lis-pendence, stay order, attachment, decree, specific performance or otherwise or any other right of whatsoever nature are required/ called upon to convey their objection/s in writing at the address mentioned below, within (15) Fifteen days from issuance of this notice, along with all supporting documents relating to such

Place: Mumba Date: 25/01/2024

Adv. Rajat K. Singh Office No. 138, 1st Floor Ostwal Ornate, Bldg. No. 2/A, Near Jain Mandir. Jesal Park, Bhayander East, Dist. Thane - 401105 (Mob. No.8169875195)

Sd/-

NOTICE

SMT JAYA CHAMPKLAL SATIA Was Member of the. Flat No. A-602 on 6th Floor of the Rajbhavan Co-operative Housing Society Ltd, N.S.Phadke Marg, Behind Regency otel, off W.E. Highway, Andheri (E), Mumbai-400069. And holding Flat No. A-602, 6th Floor building of the society died on 09-07-2020, without making Nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased ember in the capital/property of the society within a period of **30 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of her/their claims/objections for transfer of shares and nterest of deceased members in the capital/property of the society, If no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided inder the Bye-laws of the society. The claims / objections, if any received by the society for ansfer of shares and interest of the deceased ember in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society, A copy of the egistered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 A.M to 5.30 P.M. from date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Hon. Secretary (Rajbhavan Co-operative Housing Society Ltd.) Place: Mumbai / Date: 25-01-2024

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Late RAJAN VASANT SATHE was lawful owner of Flat No. 202, 2° Floor, Om Sai Darshan CHS. Ltd., Nandivali Road, Om Sal Darshan ChS. Ltd., Nandivali Moa, Near Sarvoday Park, Samarth Nagar, Dombivali East, Kalyan, Thane - 421201; which he had purchased from Builder M/s. Dhara Developers, vide an Agreement for Sale dated 05.03.1999, duly registered at Sub Registrar at Kalyan - 3 vide document No. 484/1999 dated 05.03.1999 in his name. That said Late RAJAN VASANT SATHE That said Late RAJAN VASANT SATHE died on 18.06.2023 at Mumbai, leaving behind him, Smt. Pradnya Rajan Sathe (Wife/Widow), Mrs. Rajani Kaushik Shinde (Daughter) and Mr. Akshay Rajan Sathe (Son) as his only legal heirs to acquire, inherit his 100% share in respect of said flat as owners thereof and after death of said Late RAJAN VASANT SATHE, the society admitted my client Smt. Pradnya Rajan Sathe as bonafide member of the society on dated 10.09.2023 member of the society on dated 10.09.2023 vide Transfer No. 44 after completion of all

vide Transfer No. 44 after completion of all legal procedure as per society's bye-laws and since then my client Smt. Pradnya Rajan Sathe is in use, occupation of the said Flat as sole owner thereof.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 7 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 25.01.2024

RAMESH CHANDRA TIWARI (Advocate High Court)

RAMESH CHANDRA TIWARI (Advocate High Court) Office: 129, A-Wing, Apli Ekta HSG. Soc. Ltd., Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Late KOKILA KISHORE SHAH and MR. VISHAL KISHORE SHAH have been lawful co-owners of Flat No. By403, 4" Floor, Topaz Tower, Barampur, Rajhans Dreams, Behind Rasoi Restaurant, Stella, Vasai (West), Palghar - 401202; adm. area 66.91 Sq. Mtrs. Built-up, which they have jointly purchased from Builder Mrs. Oracle Realtors, through its Partner Mr. Sanjay Vasudeo Raut vide an Agreement for Sale dated 19.10.2006, duly registered vide document No. VASAI-1/08082/2006 dated 19.10.2006 in their names and holding Share Certificate No. 17, under Dist. No. 81 to 85 in their names. That said KOKILA KISHORE SHAH died on 25.11.2016 at Mumbai and her husband KISHORE CHUNILAL SHAH also died on 16.06.2015 at Vasai, Palghar, leaving behind her, MR. VISHAL KISHORE SHAH (Son), MRS. MANISHA DEVENDRA BHUPTANI (Daughter) as her only legal heirs to acquire, inherit her 50% share in respect of said flat (Daughter) as her only legal heirs to acquire, inherit her 50% share in respect of said flat as owners thereof. That vide Released eed dated 13.02.2023, duly registered vide document No. VASAI-1/2461/2023 dated 15.02.2023, said MRS. MANISHA DEVENDRA BHUPTANI, the Releasor therein has released her undivided share in said flat in released her undivided share in said flat in favour of my client MR. VISHAL KISHORE SHAH, the Releasee therein and since then said my client MR. VISHAL KISHORE SHAH is in use, occupation of the said Flat as sole owner thereof.

as sole owner thereof.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in roughlication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Place: Mumbai Date: 25.01.2024

RAMESH CHANDRA TIWARI/Advocate High Court)

RAMESH CHANDRA TIWARI (Advocate High Court)
Office: 129, A-Wing, Apli Ekta HSG. Soc. Ltd.,
Near The Leela Hotel, Navpada, Marol Naka,
Andheri (East), Mumbai - 400059.

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT I am

verifying the title of Borivali Abhilasha Co-operative Housing Society Limited, society registered under the provisions of Maharashtra Co-operative Housing Society Act. 1960 and under Rule 1961, vid registration no. BOM/HSG/R/9617 dated March 15, 1983 and having its registered office at CTS No.323(Part) and 323/6 & 7 Survey No. 34A(part), Hissa No.5 (part), Fina Plot No. 51, of Village Kanheri, Taluka Borivali Mumbai Suburban District, situated at Carte Road No.3, Borivali (East), Mumbai- 400 066 for the purpose of granting of the developmen right with respect to the land and the building more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as

"the Property") in favour of our clients. All persons having any claim in respect of the Property or any part thereof, as and by way of sale, development rights, power of attorney TDR rights, FSI Rights, exchange, mortgage gift, allotment letters, lien, trust, lease possession, inheritance, easement o therwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at Shop No.29, Royal Tower Near Union Bank of India, I.C. Colony, Borival (West), Mumbai – 400 103, within 14 (fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land admeasuring 1543.79 sq. mtrs., situated a bearing C.T.S. No. 323(Part) and 323/6 & & . (as per Property Card), Survey No. 34A(part) Hissa No.5 (part), Final Plot No. 51, of Village Kanheri, Taluka Borivali within the Registratio District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban along with the One building known as "Borivali Abhilasa Co-operative Housing Society Limited", popularly known as "Surya Darshan", comprising of 1 (One building consists of Ground plus 4 (Four upper, having 24 (Twenty Four) flats & 1 (Eleven) Shops, aggregating to a total of 35 (Thirty Five) units, located at, Carter Road No. 3. Borivali (East), Mumbai- 400 066.

Dated this 25th day of January 2024 Mr. Bharat A. Gurav

Advocate, High Court, Bombay

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that one Smt. N KITTAMMAL, during her life time was lawful owner of a Flat No. 201, 2nd floor A Wing, B.I.T. Co-operative Housing ociety Ltd, Hubtown Heaven Building Building No.1, Off. Bhaudaji Cross Mumbai-400019 Road, Matunga (E), Mumbai-400019, admeasuring **1194 Sq.ft. built-up**, area constructed on the land bearing C.S No. 328/10 of Matunga Division, Mumbai and older Share Certificate No. 31, bearing istinctive Nos. from 151 to 155 (bot nclusive), expired on 03/04/2021, leavin ehind (1) Mrs. DIPIKA GOPINATH an (2) Mr PÚRUSHOTHAM N RAO as ha nly legal heirs entitle to inherit the said fla along with shares and interest in the apital of the society in respect thereof anne society incorporated the names of (1 Mrs. DIPIKA GOPINATH and (2) Mi PURUSHOTHAM N. RAO on the shar ertificate and now they have sold th said flat to **Kripashankar N. Pandey** and **Narendra R. Pandey** vide a registere dated 18/01/2024 gistration Sr. No. BBE3-1116/2024. If anyone have any claim over the sai

lat claiming either lawfully or equitabl nrough deceased Smt. N. KITTAMMA nay contact the undersigned Advocat Haridas P. Sul , at 27, Deepanjali, Pooj Mobile, Opp. My Home Shop, Jankalya Jagar Road, Malwani, Malad (W lumbai-400095, with evidence within 15 fifteen) days from the date of publicatio of this Notice, failing which, any such claim, shall be deemed to be waived and the said (1) Mrs. DIPIKA GOPINATH and (2) Mr. PÚRUSHOTHAM N. RAO, sha oceed to conclude the sale of said flat t Kripashankar N. Pandey and Narendr

Advocate Mr. Haridas P. Sul Date: 25/01/202

PUBLIC NOTICE

Take notice that my, client and Mr Ganesh Ramesh Patil & Ors are in negotiation with respect to transfer of the property details whereof are mentioned in the schedule hereunder collectively referred to as the ("said

All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said property, or any part thereof, and / or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, position use, occupation, mortgage, charge, lien. trust, inheritance, bequest, succession, family arrangement/ assessment, maintenance, Decree or order of any court of law, agreement, or otherwise how so ever, are hereby required to make the same known in writing together with notarially certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned at Shop no 01, Zamzam Building, Behind Kathiyawadi Hotel, Near Pelhar Naka, Vill - Pelhar, Vasai (East), Dist- Palghar 401 208, within Twenty One days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand in or to the said property, and such right, title, interest benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/ or abandoned

SEHEDULE

All that piece of lands admeasuring and parcel bearing Survey No. 96/9 & 94/4, Total admeasures about total 28 & 38 40 Guntha respectively lying being and situated at Village- Dahisar, Taluka Vasai, Dist Palghar and within the limits of Vasai Virar City Muncipal Corporation Sub- Dist of Vasai and registration Dist. of Palghar. Dated this 21th January, 2024.

Adv. Khan Mohmad Asruf Akhtar M/s. Khan & Associates - Advocates

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT our

client Mr. Manoj Bhambhani, an Indiar Inhabitant, is absolutely seized and possessed of the Flat, and the transferee of the Shares particularly described in the Schedule herein underwritten by and under the Sale Deed dated 12th December 2023 registered under No 21414 of 2023, executed by Mr. Shyam Fatechand Kewalramani and Smt. Ratna Shyam Kewalramani in favour of our client or diverse representations made by them in Declaration dated 12.12.2023.

Any person, in his individual capacity or otherwise, having or claiming to have any right, tittle, or interest in the said flat or the said shares by way of possession, mortgage, charge, lien, lease, sub-lease or any arrangement, or Leave & License, use occupation, purchase, transfer, gift, trust inheritance, agreement for sale, Memorandum of Understanding or otherwise ir any manner or nature whatsoever is hereby required to make known to us, in writing the claim or objection, if any, along with the copies of supporting documents, within 15 days from the date of publication of this notice, failing which it shall be presumed that there is no claim and the same, if any shall be deemed to have been waived and our client shall be entitled to deal with the said Flat and shares in the manner as he

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT Flat No. 10 admeasuring 61.33 Sq. mtrs. built-up area on the 2nd Floor of the building known as "Silvernest" (the said Flat) in the Silvernest Co-operative Housing Society Ltd., (the said society constructed on land bearing Plot No. 12 C.S. No. 570 of Matunga Division, within the Registration District and Sub-District of Mumbai City lying being and situated at Scheme 57, Road No. 10, Sewere Wadala Estate, Marubai Gaondevi Mandir Road Kings Circle, Matunga, Mumbai - 400019 [the said Flat] AND thirty fully-paid up shares of Rs. 50/- of Silvernest Co-operative Housing Society Ltd., bearing distinctive numbers from 71 to 75 issued under Share Certificate No. 15 and continuation Share Certificate No. 91, bearing distinctive numbers from 76 to 80 issued under Share Certificate No. 16 and continuation Share Certificate No. 92, and bearing distinctive numbers from 281 to 285 issued under Share Certificate No. 57 and continuation Share Certificate No. 93, and bearing distinctive numbers from 286 to 290 issued under Share Certificate No. 58 and continuation Share Certificate No. 94 and bearing distinctive numbers from 291 to 295 issued under Share Certificate No. 59 and continuation Share Certificate No. 95 and bearing distinctive numbers from 296 to 300 issued under Share Certificate No. 60 and continuation Share Certificate No. 96, issued in respect of the said Flat. For M/s PIRANI & Co.

Sd/- Ms. Zeenat Pirani (Advocate) A-203, Royal Sands, Shastri Nagar, Behind Citi Mall,Andheri (W), Mumbai -53 Place : Mumbai Date: 25.01.2024

Public at large is nereby intimated that .ate Hirachand Amarshi Shah who was

owner of Immovable Land propertie situated at (1) Village – Dhokwade. (2) a Village - Mandve Tarfe Zirad, and at Villag Matroli Pada of Taluka - Alibagh, Dis Raigadh, and was in use, occupatio during his lifetimes till 1970 and said rarious plots of lands were not partitioned or subdivided among the legal heirs of late lirachand amarshi Shah who is expired ii 1970 till date. Though the Partition Suit was filed by Late Shri Damodar Hirachand Shah in 1996 before Alibagh Court and said was decreed but it was challenged i ligh Court by other legal heirs like Mohar Hirachand Shah 7 others, which are no ending in after High Court before Hon'ble upreme Court of India in Spl. Suit No 18087, 18088, 18089 of 2017 and a ancestral properties around Sr. No. 1 to 2 roperties are in claim for partition. Despit of above cogent fact the mischief is goin be played by Mohan Hirachand Shah Others joint family members with ignorance an attempt by fraudulent to sale ispose of, transfer, mortgage, sub-let to third partly without obtaining the leave/order of Hon'ble Supreme Court more particularly land Sr. No. 13. Gat No. 520 of Village –Dhokwade admeasuring 2 Acres 30 Gunthas (1 Hector 10 Gunthas illegally and said attempt is just t nisrepresent to the public at large dishonestly extract money. As a result of publication of this notice public at large is hereby cautioned not to deal with Mohar Hirachand Shah in any manner for any kinds of ancestral joint family propertie which are subject matter of the abov pending litigation or else it will not b dmitted by my client Mr. Lalit Damoda Shah & Ors. Respondent No. 6 (2) i above Supreme Court Petition.

PUBLIC NOTICE

Sd./ SHIVAJIRAO PATIL, Advocate. Office: Near Aquaria Club, Om Shanti Circle, Devidas Lane, Borivali (W), Mumbai - 400092. ace : MUMBAI. Dated: 27/01/2024

Public Notice This is to inform the General Public that following share certificate of Oriental Aromatics Limited registered in the name of the Subhadraben Seventilal Choksi &

Seventilal Maneklal Choksi have been lost by them. Certificate Distinctive No. No No. 33534305 - 5168 864 S50078 13356 6178 16707517 – 8380 864

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101 L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083. within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate & transmission of Share Certificate

Name of Legal Heir: Mayur Seventilal Choksi Date:21/01/2024 Place: Mumbai



CIN: L17120MH1961PLC012080

4 C, Vulcan Insurance Building, Veer Nariman Road, Mumbai 400 0020 E-mail: modellawoollens@gmail.com Website: www.modellawoollens.com

Tel: 91-22-22047424/ 91-22-22049879

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 (1) (a)of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 2, 2024 inter alia to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the quarter and Nine months ended 31st December, 2023.

This notice is also available at the website of the Company (www.modellawoollens.com)and at the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed: BSE Limited (www.bseindia.com).

> For Modella Woollens Ltd (Sandeep Shah)

Place: Mumbai Chairman Dated: 24.01.2024 DIN: 00368350

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

Under Section SA of the Hamatagonia Communication (W) 400 602 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 First it ddv tna@omail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/396/2024 Date: - 24/01/202 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Date: - 24/01/2024 Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 60 of 2024

Applicant :- Om Shri Shivam Siddhi Co-operative Housing Society Ltd.,

Applicant: - Om Shri Shivam Siddhi Co-operative Housing Society Ltd., Address: - Survey No. 53, Hissa No. 12 (part), Village G. B. Patharli, Namdev Path, Gograsswadi, Dombivali (East), Tal. Kalyan, Dist. Thane - 421201.

Versus
Opponents: - 1. M/s. Shri Siddhi Developers through its Partner (i) Shri. Jagdish Shashikumar Raje (ii) Shri. Dilip Prabhakar Kudalkar 2.
Mr. Ramanand Ramdas Mishra 3. Mr. Parmanand Ramdas Mishra 4. Mr. Sitaram Ramdas Mishra 4. be the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 08/02/2024 at 12:00 p.m.
Description of the Property:-

Description of the Property :-Mouje G. B. Patharli, Tal. Kalyan, Dist-Thane

Mouje G. D. Fatham, Tal. Nalyan, Dist-Mane						
Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area				
Survey No. 53	Hissa No. 12 (C)	467.10 sq.mtrs.				
Sea	al) (Dr. Kish	6d/- nor Mande) outy Registrar, Societies,Thane.				

PUBLIC NOTICE

& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Notice is hereby given that our clients intends to buy and have agreed to acquire the right, title, interest and/ or benefit of Mr. Ramsanjivan Tulasi Pal, Mr. Krupashankar Siyaram Pal, Mr. Rajesh Jayram Pal, Mr. RAvishankar Siyaram Pal (hereinafter referred to as "the Vendors") in all that agricultural land bearing Survey No. 36, Hissa No. 2/B admeasuring 0.19.00 H.R.P., Total area admeasuring 0.19.00 HRP, situated at village-Goveli, Taluka- Kalyan, Dist-Thane, (hereinafter referred to as "the said Property") which is owned by Mr. Ramsaniivan Tulasi Pal, Mr. Krupashankar Šiyaram Pal, Mr. Rajesh Jayram Pal, Mr. R Avishankar Siyaram Pal. My Client have instructed me to investiga the title and issue title clearance certificate in respect of the said Property.

All persons having any claim against or to the said property by way of inheritance, legacy, beaquest, transfer, mortgage, sale, gift, lien, charge, lease, trust, maintenance, easements, Decree, possession occupation, Court Decree, tenancy or otherwise are required to intimate the undersigned in writing along with supporting documentary evidence at the address mentioned below, within 14 (Fourteen) days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waved or abandoned and the title of the said Property shall be certified by me as clear and marketable. Date: 22.01.2024

Add: "Opp Rishiprasad" Block C/45, Tarkeshwar, Shivcolny, Ulhasnagar-3, Dist. Thane. Mobie No. 7744824818

Vaibhav D. Shirsat (Advocate)

NOTICE OF LOSS OF SHARES OF GODREJ CONSUMER PRODUCTS LTD.

R.O. F- Godrej One, 4th Floor, Pirajshanayer, Vikroli (E), Mumbai Notice is hereby given that the following Share Certificates have been reported Lost/misplaced & Company intends to issue duplicate certificate in liew thereof in due loose.

Any person who has avalid claim on the sais ahres should lodge such claim with the company at its registered office within 15 days thereof.

Name of	Folio	No. of	Certificate	Distinctive			
the	No.	Shares	No.	No.			
Holder		(Rs. 1/- f.v.)					
Shriram	A003226	120	532339,	67182153 to			
Kulkarni			586413	67182192			
			609707	740840503 to			
				740840542			
				1081779881 to			
				1081779920			
Date : 25	/01/2024		Shriram Kulkarni				

Public Notice

Notice is hereby given that my client intends to purchase all that parts and parcels of undermentioned non agricultural land and instructed me to verify the title of its owners 1)Kamalakar Kashinath Taware 2) Vimal Ratan Taware 3)Navneet Ratan Taware 4)Kunda Pandharinath Taware & 5)Sachin Pandharivnath Taware, all residing at: Narpoli, Bhiwandi, Dist. Thane to the said land. All persons having any claim right, title or interest in the said above mentioned properties by way of sale, mortagage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their office at Anumalla Residency, Office No. 5, Ground Floor, Opp. Sagar Jyoti Hotel, Near Gita Mandir, Padmanagar, Bhiwandi, Dist. Thane within 14 days from the date hereof, otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same shall be considered as waived.

The Schedule of the Property Village Narpoli, Taluka Bhiwandi, Dist. Thane

- 1							
	Survey No.	Hissa No.	Area (R-Sq. Mtr)	Assessment (Rs.Ps)			
	194	4	11-95-65	3-36			
	Signature/-						

Adv. Prasad S. Thoutam (Purchaser's Advocate)

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public that the sale of agreement dated 31/12/1995 executed between M/S. SHAH & CO. (The Owner) and SMT. SHRIDHAR M. SALIYAN (The purchaser) for the property bearing addresses at GALA No. 22/C/II, M I UDYOG NAGAR PREMISES CO. OP SOCIETY, GODDEV NAKA, BHAYADAR EAST

HANE - 401104 has been lost / misplaced. All persons are hereby informed not to deal o arry out any transaction with anyone on the asis of the said missing documents. any person/persons having any objection of

whatsoever nature is/are hereby required to make the same known in writing to the secretary of M I UDYOG NAGAR PREMISES CO. OP. SOCIETY, within 07 days from the date hereof, otherwise the transfer request in respect of said Gala no. 22/C/II of the above society shall be affected in favour o SMT. SHRIDHAR M. SALIYAN withou eference to any claim & the same, if any will be onsidered as waived. Place : Mumbai | Date : 25.01.2024 Secretary

PUBLIC NOTICE

This Public Notice is hereby given to the Public at large that SUMIT RASIK BUSA and SUMIT RASIKBHAI BUSA are one and the same person. i.e. My Self. The above notice is in refrence to as per document.

PUBLIC NOTICE

Mrs. Lalita Mathur are the rightful owners of the property located at H-16, Flat No. 204, Second Floor, Rushtoomjee Eveshine Global City, Virar West, Palghar, Maharashtra 401303. The property was purchased from Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta, Mr. Gautamchand Mehta being the only legal heirs of late Mr. Vijayraj Mehta on 8th February 2019. Following the demise of Mr. Vijayraj Mehta on 30th May 2014, the legal heirs are identified as Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta and Mr. Gautamchand Mehta. Any claims or disputes related to this property should be addressed to the undersigned within days from the date of this publication hereof, failing which the claim, if any, shall be deemed to have been released or waived

Advt. Pradeep Kumar Pandey Aastha Shvas Apt, Nr. Achole Police Station, Nallasopara (E), Palghar - 401209 8779051797

IN THE COURT OF THE JUDICIAL MAGISTRATE NO. I, ERODE. C.C.NO. 424/2001

Sri. Arihant Exports, Rep. by Prakashchand Hasthimal Jain. ... Complainant

Shri Navin kumar Mansinghka, S/o. Muralithar Agarwal, No. 8, Ravi Kiran Deodher road,

Mathunga, Mumbal-19.

... Accused

NOTICE The above said case came up before the Hon'ble JUDICIAL MAGISTRATE COURT NO. I, ERODE, ERODE DISTRICT, TAMILNAD. for hearing on 21-11-2023. The said Hon'ble judicial magistrate was pleased to issue non bailable warrant and proclamation U/s, 82 of Cr.P.C against you. Hence you are hereby directed to make appearance in person on 05-02-2024 at 10.00 am, before the above said court, failing which criminal action will be taken against you by the above said court.

L.R. SUNDARESWARAN, B.A., B.L., Roll No: MS 2159/2000 ADVOCATE & NOTARY PUBLIC 5, MADAVI 1st STREET, TEACHERS COLANY.

CELL: 98421 54551, 94434 54551

ERODE - 638 011.

P. SHANMUKHAM, B.Sc., B.L., L.R.SUNDARESWARAN, B.A., B.L., A.VETTRIVENDHAN, B.A., B.L., ADVOCATES NO.4, MADHAVI STREET, TEACHERS COLONY, ERODE - 638 011

CELL: 98421 54551, 76958 04540

INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD. CIN NO.:L70100MH1982PLC027198

Addree: Office No.110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-op Soc Ltd, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 Email ID: indianinfotechsoftware@yahoo.com; Website: www.indianinfote

(Extract of Standalone Un-audited Financial Result for the Quarter ended 31st December, 2023) (Rs. Lacs except EPS Quarter ended **Particulars** 31.12.2023 | 30.09.2023 | 31.12.2022 | 31.03.2023 1 Total income from operations 541.45 605.28 230.00 4706.13 let Profit/ (Loss) from Ordinary ctivities before exceptional ems and Tax 475.76 517.10 178.93 78.08 Net Profit/ (Loss) for the period aff 356.06 386.65 60.59 178.93 tax (after Extraordinary items) 4 No. of Equity Share 10055.90 10055.90 10055.90 Earning Per Share (of Re. 1/-each 0.0385 0.0354 0.0178 0.006

Diluted

Place: Mumba

The above is an extract of the detailed format of Quarterly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and approved at the Board Meeting Held on 24th January, 2024

> Sd/ Manish Badol Managing Director DIN: 05016172

Indian Infotech and Software Limited

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society NOTICE

Shri Jijaram Sitaram Borade a member of the Vashi, Fantasia Business Park Premises Co-operative Society Ltd., having address at plot no. 47, Sector 30A, Vashi, Navi Mumbai – 400 705 and holding gala / unit / shop No. S – 54 in the building of the society, died on 17.07.2023 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 21 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 11.00am to 4.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Vashi, Fantasia Business Park Premises Co-op. Society Ltd. Place: Navi Mumbai S/d-Date: 26.01.2024 Hon. Secretary

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

NOTICE Shri Pullur Ramesh Balakrishnan a joint member of the Vashi, Fantasia

Business Park Premises Co-operative Society Ltd., having address at plot no. 47, Sector 30A, Vashi, Navi Mumbai – 400 705 and holding gala / unit / shop No. F – 29 in the building of the society, died on 11.10.2021 without making any The Society hereby invites claims or objections from the heir or heirs of

other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 21 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office o the society/with the Secretary of the Society between 11.00am to 4.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Vashi, Fantasia Business Park Premises Co-op. Society Ltd. S/d-Place: Navi Mumbai Hon. Secretary

Date: 25.01.2024